



14) SUSTAINABLE AGRICULTURAL DEVELOPMENT AND ORGANIC FARMING IN ... Dr. Rajesh G. Umbarkar, Taroda (kh.), Nanded	63
15) A STUDY OF FINANCIAL PERFORMANCE OF SELECTED PUBLIC SECTOR BA ... SHRI DEVENDRASINH ZALA	68
16) MAKE DEATH LOVE ME as Psychological Crime Novel DR. N. B. MASAL, Gadchinglaj.	74
17) सोमवरी लोकाशीतातील भाषावैभव डॉ. विठ्ठल हरिभाऊ जंबाळे, जि. नांदेड	78
18) दि.बा.मोकाशी यांची कथा आणि जीवनदृष्टी प्रा.डॉ.गणपती जोतीबा मोरे, पाथरी ता.पाथरी जि.परभणी	83
19) परभणी जिल्ह्याचे संदर्भात महिलांचे स्वावलंबनात स्वयंसहाय्यता बचत गटाचे योगदान पवार सुरेखा विठ्ठलराव डॉ. वसंत के. भोसले.	85
20) व्यवसायाची सामाजिक जबाबदारी प्रा. नीता संजय पुणतांबेकर, अंबळकेश्वर (नाशिक)	88
21) ग्रामीण विकासात ग्रामीण भागातील घटस्फोटित स्त्रियाच्या समस्या व आधार व्यवस्थेचे अध्ययन प्रा. श्वेता विनोद वैद्य, अमळनेर	91
22) जम्मू—कश्मीर का भारत में विलय : एक नवीन विश्लेषण अनुतोष कुमार, बादलपुर, गौतमबुद्ध नगर	93
23) भ्रष्टाचार डॉ. अंजना ठाकुर, राजनांदगांव (छ.ग) —डॉ.निखत खान, कंटगी बालाघाट	99
24) नारी शिक्षा के विकास में आयोग एवं समिति का योगदान डॉ. ममता कोशरिया	104
25) 'सेज पर संस्कृत' : धार्मिक पाखंड की गाथा डॉ. सन्मुख नागनाथ मुच्छटे, उमरगा, तालुका उमरगा जिला उस्मानाबाद	107
26) नागरी लिपि: उद्भव और विकास प्रा. इश्वर शेख, नांदेड	111

*Dr. Anil Chidrawar*  
I.C Principal

## सीमावर्ती लोकगीतातील भाषावैभव

डॉ. विठ्ठल हरिभाऊ जंबाळे

प्रमुख, मराठी विभाग,

देगलूर महाविद्यालय देगलूर जि. नांदेड

सीमावर्ती मराठी लोकजीवन आणि संस्कृती विविधतेने नटलेली आहे. लोकजीवन हेच लोकसाहित्याचा मूलाधार असते. लोकजीवनामधून प्रवाहित होणारी वाड्यमयधारा परंपरागत जगण्याची अस्सल अनुभूती देते. पारंपरिक लोकजीवनाचा कलात्मक आविष्कार म्हणजे लोकसाहित्य होय. हा आविष्कार मानवी जीवनातील कृती आणि उक्तीमधून साकारतो.

लोकमानसाच्या कृती आणि उक्तीचा आविष्कार म्हणजे लोकसाहित्य होय. यामधील कृतीमय आविष्कार हा माणसाच्या अंगभूत कला-कौशल्याशी निंगडित असतो. मानवी जगण्यातील कला अथवा व्यवसायिक कौशल्यामधून मानवी जागणे अभिव्यक्त होत असते. मानवी जगण्यातील कलेबद्दल तथा साहित्याबद्दल माहिती, ज्ञान अथवा तंत्रज्ञान एका व्यक्तीपासून अन्य व्यक्तीपर्यंत तथा एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहचविष्ण्यासाठी शब्दरूप आधार घ्यावाच लागतो. शब्दरूप लोकसाहित्याला म्हणजेच लोकजीवनातील पारंपरिक कलात्मक मौखिक आविष्कारारास लोकवाड्यमय असे म्हणतात. लोकवाड्यमय म्हणजे परंपरागत लोकजीवनाचा शब्दरूप आविष्कार, हा शब्दरूप आविष्कार मानवी जगण्यातील संपत्र आणि समृद्धतेची अनुभूती देतो.

लोकवाड्यमयाच्या दालनामध्ये देगलूर परिसरात नित्यनूतन चैतन्याचा प्रत्यय येतो. ते चैतन्य मराठी सीमेवरील मराठी संस्कृतीची व्यामिश्रता दर्शविते. देगलूर परिसर त्रिविध भाषा आणि संस्कृती यांच्या संगमाचे प्रयागतीर्थ आहे. कर्नाटक आणि तेलंगणा या राज्याच्या सरहदीवरील मराठी लोकसंस्कृती आणि लोकसाहित्य हे पारंपरिक लोकजीवनातील वैशिष्ट्यपूर्ण भाषिक रसायनाचा प्रत्यय देते. लोकगीतामधील कन्द्र-तेलगू-मराठी भाषिक मिश्रण येथील जीवनमान आणि त्यांचे परंपरागत ज्ञान-कौशल्य-माहिती-तंत्रज्ञान यांचे प्रचलन कसे घडले याचे मौखिक सूत्र प्रकट करते. त्याकरिता यापरिसरातील

लोकव्यवहारामधील ग्रामीण शब्दकला, म्हणी, वाक्प्रचार, उखाण, सुभाषितवजा वाक्ये, पदबंध यांचे बहुविध भाषामधील एकात्रिकरण अभ्यसाकरिता पुरक सामुग्री ठरते.

**व्याप्ती आणि मर्यादा :** प्रस्तुत शोधनिबंध देगलूर तालुका आणि सीमावर्ती भाग या क्षेत्रीय मर्यादेमध्ये घडत आहे. तसेच या शोधकायांत सीमावर्ती मराठी मुलुखामधील पारंपरिक लोकजीवन आणि त्यांचे भाषिक मौखिक आविष्कार केंद्रिभूत मानले आहेत. सरहदीवरील बहुभाषा आणि संस्कृतीमध्ये वाटचाल करणाऱ्या लोकांचे परंपरागत आविष्कार मध्यवर्ती मानून त्यामधील केवळ भाषिक वैशिष्ट्ये शोधणे अपेक्षित आहे. या परिसरात खेडयातील भाषाव्यवहारास भाषिक संक्रमणापूळे कसे व्यापले आहे, याचा शोध घेणे अपेक्षित आहे.

**उद्दिष्टे -** तेलगू-मराठी-कन्द्र भाषा त्रिष्णानुबंधातून सरहदीवरील जीवनमान कसे प्रभावित झाले आहे, मराठी लोकजीवनामध्ये याचे कोणते पडसाद उमटले आहेत, त्याचे भाषिक सूत्र कोणते, याच प्रयोजनातून प्रस्तुत विवेचन करण्यात येत आहे. देगलूर परिसरातील पारंपरिक लोकजीवन कोणत्या भाषिक वैशिष्ट्यांयांनी प्रभावित झाले आहे, संमिश्र भाषिक रसायन मानवी जीवनातील व्यापकता दर्शविण्यासाठी कितपत उपयुक्त आहे, त्याचे लोकसंचितातील महत्त्व कोणते, अशा बहुविध उद्दिष्टांमधून प्रस्तुत शोधनिबंध तयार करण्यात येत आहे.

**गृहितके :** जागरितीकरणाच्या प्रभावातून सीमावर्ती परिसरातील लोकसाहित्य बदलले आहे. सद्यस्थितीत मराठी भाषेत झालेले बदल लोकवाड्यमयात सहजता प्रतिबिंबित झालेले आहेत. सरहदीवरील भाषा रसायन लोकजीवनाला व्यापले आहे. भाषाशास्त्रीय संशोधनामध्ये पोकळी आहे. बोलीभाषांच्या अभ्यासामध्ये गती मिळाली.

**सीमावर्ती लोकगीतामधील भाषावैभव** खालीलप्रमाणे विवेचन करण्यात येत आहे.

**पुनरावृत्ती :** पारंपरिक लोकगीताच्या आविष्कारात पुनरावृत्ती असतेच. महाराष्ट्राच्या हद्दीवरील लोकवाड्यमयातील लोकगीतात ते टिच्छून भरलेले दिसते. उदाहरणादाखल या परिसरातील सुंबरान या कलाविष्कारामधून सादर करण्यात येणाऱ्या लोकगीतामधील पदबंध अथवा शब्दांची पुनरावृत्ती कशी घडते, याचा मागोवा घेता येईल. सुंबरानाच्या प्रारंभी गणगायन व विविध देव-देवतांना अवाहन करण्यात येते. त्यामधील पुनरावृत्ती ...

सुंबरान मांडिलं, सुंबरान मांडिलं

आदि नमन गणाले, मग सरस्वती मातेला

कैलासीच्या महादेवाला हो शंभूदेवाला

तेहतीस कोटी देवाला हो देवाला

हुनी करतो, याव तुकी सूचरानाला  
सूचरानाला हो सूचरानाला ॥ १

वरील गीतामधून प्रातिनिधिक स्वरूपात गणाणायन अथवा रेस-देवताना अवाहन करताना सूचराने माहिल या काव्यबंधाची पूरावृत्ती श्रोत्याना आकृषित करते. ते पारंपरिक आकृतिबंध आणि रचनेतील आधिकारामधील वैयाकिक प्रत्ययास येते. त्या आधिकाराशीलीतून गीताधिकार होताना पारंपरिक जीवनविशेष अधिकृत होतात. अशाप्रकारे सूचरानामारखा लोकजीवनातील बाबी सांस्कृतिक दर्शन घडविण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे ताल, लय आणि सूर जुळविणे सुलभ होते.

नादमधूरता : शब्दाच्या उच्चारणामधून नादमयता अनुभवास येते. नादानुकारी शब्दाचे उपयोजन संमान्य रासेकाना मोहित करते. लोकगीतातील नादमधुर शब्द श्रोत्याना खेचून घेतात.

उदा:

नवांदुङ पृथ्वी, दहा खेड काशी  
याच बारा महिन्याचे निरुपण  
श्यान देऊन एका रे १

उपरोक्त गीतामध्ये नवांदुङ आणि दहांदुङ या शब्दामधून नादमयता प्रत्ययास येते. अशा प्रकारची पुनरावृत्तीदर्शक शब्द नादानुकारिकता य गीतातील गोडवा याढविण्यासाठी उपयुक्त ठरतात. उपमा : उपमा हा गीत रचनेतील महत्त्वाचा विशेष. लोकगीतामध्ये उदात आणि भव्यविद्य अशा प्रकारची उपमा - प्रतिमा- प्रतीके योजलेली असतात. त्यामुळे लोकगीतांना भारदस्तपणा लाभतो. चिमुकल्या बाळाला रामचंद्राची दिलेली उपमा आणि रेशमाच्या गाठीचे प्रतीक उदातभाव प्रकट करते.

जिरु मिरु एक बाटी  
पडले रेशमाच्या गाठी  
तुला लागो निजरा  
जो जो रे रामचंद्रा ३

तसेच पौर्णिमेचा चंद्र आणि तुका-जीजा यांच्याशी झालेली तुलना नैसर्गिक आणि सांस्कृतिक उदात प्रतिमानांचा आगळा अनुभव देते.

पौर्णिमेचा चंद्र चाई माझ्या अंगणात  
जमती आया-बाया प्रसादाला केळ  
तुका चालले वैकुंठा  
जोजा घाली माळ ४  
प्रतिमा : आरतीतील कोद, गेंद या प्रतिमा आलेल्या आहेत.  
चाई दिवाळीच्या दिवशी

Jan. To March 2019  
Issue-29, Vol-07  
079  
\* Dist. Limited  
माझ्या आरतीत कोद  
ओवाळिले भावाचे गेंद

तरोच शोगा, कलमी आवा, चिमुकल्या बाळाचे आगमन  
आरोक्षित लेकून राजसा ही प्रतिमा खालील गीतामध्ये आलेली आहे.

पौहल्यान गर्दिण

खाळ याटल्यात शोगा  
जाळकी मायजीला मोगा  
बागांमधी लावा कलमी आवा  
बापू माझ्या राजसाला  
बागांमधी लावा कलमी आवा ५

प्रतिमांच्या आधारामधून लोकजीवनातील संप्रदाता अनुभवास येते.

अलंकाराच्या उपयोजनामधून लोकगीत वैभव : गीताचनेमध्ये रस - अलंकार - वृत्त यांच्या वापरास महत्त्व असते. लोकगीतामध्ये हे काव्यवैभव वाढविणारे घटक रचनेतील उत्कृष्टतेचा अनुभव देतात. उदा.

हे भोळ्या शंभू-रांकरा

आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची  
अधींगी हाये पावती, पुढे नाथती गणपती  
पांधी घाग-या रुणझुणती  
गळा घालून रुद्राक्षाच्या माळा  
हे भोळ्या शंभू-रांकरा ६

वरील गीतामध्ये रस - अलंकार यांचा सहजता केलेला वापर श्रोत्याना मोहिनी घालतो. भवितरस, यमक - अनुप्रास- दृष्टांत व स्वाभावोक्ती या अलंकाराच्या योजनेमुळे गीतसाँदर्य वृद्धिगत हे आलेले दिसते.

प्रतीके : दिवटी ओवाळताना म्हटले जाते-

इडी पिडी जाऊ दे, बळवंतराव येऊ दे  
आली बर्वाची दिवाळी, सोन्यारुपाने ओवाळी ७

उपरोक्त गीतातील बळवंतराव, सोनेरुपे ही प्रतीके लोकगीताचा समृद्धतेचा वारसा कथन करण्यासाठी गाभा घटक बनून आलेले आहेत.

विधिसंबद्धता : गांधळ, जागरण, डडाक, भराड, मरी आईचा गाडा ओढणे यासरखा परंपरागत लोकघरमोपासकांनी जोपासलेल्या कलांच्या मुळाशी विधिसंबद्धता आहे. आख्यानाच्या सादरीकरणाच्या आरंभी किंवा पूर्ण झाल्यानंतर विधी पार पाडतात. यजमानाच्या नवस-सायास पूर्तीसाठी विधी संपत्र केला जातो. त्यामुळे कार्य सिद्धीस गेले, असा भाबडा विश्वास त्यांच्यात निर्माण होतो. अशाच एका जागरण उपासनेची संगता



लंगर तोड्याच्या विशेषे होते. एक लोखंडी साखळी असते. त्यातील प्रत्येक कडीला देवतांची नावे असतात. या लोखंडी साखळीलाच लंगर म्हणतात. प्रथम लंगराची भंडारा लावून पूजा करतात.

मल्हारी मातंड घेऊन छडा

तोडी मुंडा या वै-याचा १

असे पद म्हणत देवाच्या संचारावरस्थेत भगत एका झटक्यात लंगर तोडतो. भाषिक भारावलेपण बोलीतील कल्पना, प्रतिमा, प्रतीके श्रोत्यांना मंत्रलेल्या आवस्थेतील अनुभूती देतात. अशाप्रकारच्या विधीप्रसंगी लोकगीतामधील भाषाविष्कार रसिकांच्या मनाचा ठव घेतो. उच्चारवैभव : शब्दाचे उच्चार अ कारान्त आढळतात. खालील विरोबा, खंडोबा यांच्या वर्णनपर वहा गाताना याची प्रचिती येते-

पिवळ पातळ गं, तुझे पिवळ पातळ

मुगाची चोडी गं, तुझी मुगाची चोडी

लल्लाटी लेवलं कुंकू गं, तुवा लल्लाटी लेवलं कुंकू

डोळ्यात अंजनं बाईच्या, डोळ्यात अंजनं

सर्पाचा चाबूकं, तुझा सर्पाचा चाबूकं

वाघावर बसावं, बयानं वाघावर बसावं

क्षयकाला येवावं, तुवा क्षयकाला येवावं २

अशा प्रकारच्या विरोबा, खंडोबा या देवतांचे वर्णनपर वहा भगत गातात. त्यामध्ये उच्चारवैभव आढळते.

शब्दवैभव : म्हणी, सुभाषितवजा वचने, वाक्प्रचार, अस्सल शब्दकळा यांचा उत्कृष्ट नमुना नमुना पुढील गीतामधून आढळतो.

या भंडार घरात जो कोणी धर्म करेल

शेराचा सव्या शेर होईल रे

स्वर्गात घंटा वाजला रे

पुण्याची पायरी चढला रे

जो ग्यानीवंत असेल ही बोली उमजेल

अनुभव येईल रे

त्यालाच हे चरण खरे होतीनं

नाही तर हा दगड खोटा पडनं रे ३

वरील गीतांत अधोरेखित मजकूर शब्दवैभवाची साक्ष देतो.

अर्थवैभव : देगलूर परिसरामध्ये पोचम्मा या देवतेची सण- उत्सवप्रसंगी आराधना करताना लोकगीतांचा आविष्कार घडतो. महाराष्ट्राच्या विविध भागात मरिअर्ड, कडकनक्षमी पूजनीय असलेल्या देवतेला या परिसरात पोचम्मा संबोधण्यात येते. तिचे वर्णन गीतात आलेले आहे. त्यागीताचा अंश पुढील प्रमाणे देण्यात येत आहे.

मल्या तोटाला ऊना जाहिरी पोचम्मा

मल्या फुला दंडा निमेडा निडयाने देवी

राव आम्मा राव आम्मा रवनीला ओका माया ४  
मराठी भाषांतरित गीत -

मोग-याच्या मळ्यात असलेली जागृत पोचम्मा

मोग-याच्या फुलाच्या हाराने तुझा गळा भरला ग देवी ५

उपरोक्त लोकगीतातील अर्थाभिव्यक्ती यामागातील परंपरागत लोकजीवनातील सचित दर्शविते.

सीमावर्ती परभाषीय प्रभाव : या विधीसमयी मुलीचा मामा व वडील तिला हिरवी साडी, हिरव्या बांगड्या घेतात. त्या पाच दिवसात गावातील नातेवाईक, शेजारी, आया-बाया जेवणाच ताट घेऊन येतात. या विधीप्रसंगीही धनगर स्थिया गाणे गातात.

तेलू तेलू ते माणी, नागरमोता पारानी

हाखीन हाळंदा हाकी, बंधू शिवार साकी

मुकी खौका भरडू

तेलू तेलू ते माणी नागरमोता पारानी ६

अशा प्रकारच्या तेलगू भाषिक गीतांचे प्रचलन सीमावर्ती लोकांमध्ये आढळते. या परिसरातील तेलगू - मराठी संमिश्र गीते गातात.

हौस तिची पुरवा हो आई

हार तिला लहान वेलाची करा गं बाई ७

अशा प्रकारे मुलांनी उपवर झाल्यामुळे तिची हौस पूर्ण करा, तिला साज, शृंगार करून सजवा, असा संदेश वरील गीतातून आलेला आहे. भाषिक रसायनाची प्रचिती खालील गीतामधून येते. एक दीर्घ रचनेचे तेलगू गीत त्यातील काही चरण उदाहरणार्थ पाहू.

अलो नेरे ढलो शुकरारम दिनम अलो नेरे ढलो

अलो नेरे ढलो मुकुमिदी बोटम्या मुटा आचिनादे अलो नेरे ढलो अलो नेरे ढलो चेम्पामिदी बोटम्या चेपा आचिनादे अलो नेरे ढलो अलो नेरे ढलो बरालाई कोट्याला पेंडा तिया पाया अलो नेरे ढलो... ८

उपरोक्त तेलगू गीताचा मराठी अनुवाद देगलूर भागात आढळतो. वरील गीतातील अलो नेरे ढलो कोरस पदबंधाचा काहीच अर्थ लागत नाही. त्या गीतातील मराठी संदर्भ पुढीलप्रमाणे आढळतात.

शुक्रवार दिवस चांगला

नाकावरला फोड शिवायला आला

गालावरला फोड सांगायला आला

म्हशीच्या गोठयात शेण काढायला गेला

हसल्यामुळे मदन तिचा पदर धरायला आला

मला स्पर्श करू नको मदन मी झाले रजस्वाला ९

अशा प्रकारची पौराणिक आशयाला स्थानीय संदर्भामधून लौकिक पातळीवरील लोकगीताचे रूप लाभलेल्या रचना आपलांस



पाहवयास मिळतात. अशा लोकांतील भाषावैध प्रतिमा, प्रतीके, शब्दकळा, सांस्कृतिक आशय अभिव्यक्त करण्यासाठी उपयुक्त ठरलेले आहेत. सीमा भागातील गीतातील भाषिक रसायन मराठी सांस्कृतिक संक्रमण दर्शविण्यासाठी पुरक आहे.

**पारंपरिक भाषावैभव :** पहिल्या बाळांतपणाविषयी सर्वस्वी काळजी, आई-वडिलांची उत्सुकता व माहेरचं आनंदमय वातावरण, जिहाळा आणि मोठेपण लोकवाड्यमधून प्रकट होते. पारंपरिक लोकजीवनातील सृष्टिशेष बनत चाललेल्या घटकांचा संदर्भ पुढील गीतामधून पाहवयास मिळतो.

पहिल्यानं बाळांतीन

माय-बापाच्या घरी

सव्या महिना बाजवरी

निधू दईना बाहेरी

माय बापाच्या घरी

पहिल्यानं बाळांतीनं

भाग्याची तूंग बाई

बाप काढिती नहानी

भाऊ आणत्यात पाणी

पहिल्यानं बाळांतीनं

माय-बापाच्या घरी १४

अशा प्रकारे बाळराजाच्या आगमनाची सुखद चाहूल एक उत्कट आणि उत्कृष्ट भावविष्कार उपरोक्त पदबंधातून पाहवयास मिळतो. याविषयी विविध स्वरूपाची गाणी यापरिसरात आढळतात.

बाळाच्या पाचव्या दिवशी सटवीचा मान

हुकूम दिला परमेश्वरानं १५

अशा प्रकारचा श्रद्धाभाव प्रकट करणारी गीते सीमावर्ती लोकसंचितामध्ये आढळतात.

पाळणा गीत गाताना -

पहिल्या दिवशी आनंद झाला

मोती पवळ्यांचा धर्म केला

हाती वर अंबार झाला

साखर वाटीत दासूद गेला

जो बाला जो रे जो.... १०

कित्येक प्रतिमा, प्रतीके आणि उपमा यांची उधळण मुक्तपणे केलेली आढळते. मोती, पवळे, हाथीवरून साखर वाटणे अशा भव्य-दिव्य कल्पना भाषावैभव दर्शवितात.

लग्न हा एक संस्कारविधी आहे आणि या विधी संस्कारात वेगवेगळ्या प्रसंगी प्रसंगानुकूल गाणी म्हणण्याची पारंपरिक प्रथा आहे. मांडव घातल्यापासून हळद लावणे, हळद दळणे, जाते पूजन, अंघोळ घालणे इत्यादी मांडवापासून बिदाई पर्यंत विवाहात वेगवेगळ्या प्रसंगी

गाणी म्हटली जातात.

लानविधीमध्ये अनेक उपविधी संपन्न होतात. हळद दळणे, हळद लावणे, आळंकया, भोवता घालणे (बोहले), देवक (देवकार्य), लानाच्या गाठी, मंगलचरण, साडे, रूखवत, कन्यादान आणि पाठवणी अशा बहुविध विधींचा समुच्चय लानविधीत झालेला असतो. देगलूर परिसरात सांस्कृतिक संक्रमणामधून हा विधी संपन्न होतो. याविधीप्रसंगी प्रचलित गीत आणि त्याचे भाषांतर खालीलप्रमाणे-

जनकुदू इंटला जन्मीच्या सीता, जल्वीच्या सीता

पुण्यादी जनकुदू इंटला पुढीदी सीता

पुटुतावा सीता पुरुदू कोरिंदी

कुलाला कटानाया कुसुंडानाया, कुसुंडानाया १६

मराठी अनुवाद खालीलप्रमाणे

जनकाच्या घरी जल्मली सीता, जल्मली सीता

पुण्यवान जनकाच्या घरी जन्मली सीता

तवाच तिने आपले पण सांगितली

वयात येताच तिने लग्नाची पसंती दिली १७

अशाप्रकारे वरील ओळी लोकजीवनातील दीर्घ गीतरचनेतील आरंभीचे चरण दिलेले आहेत. त्यामधून भाषावैविध्य आणि गीतातील भाषासाँदर्य प्रतीत होते.

**कलांच्या दालनामध्ये भाषिक अभिव्यक्ती :-** गीत, संगीत, नृत्य, नाट्य, लोककला, तथा पारंपरागत लोकजीवन इत्यादींचा आविष्कार घडताना पारंपरिक पद्धतीने भाषिक अभिव्यक्ती होते. स्त्रीगीते, पुरुषांची गीते, बालकांची गाणी यामधून कलात्मक भाषिक अभिव्यक्ती होते. श्रमगीते, कृषिकर्म करताना, जात्यावरील ओव्या यांच्या आविष्कारप्रसंगी प्रेक्षकांना भाषिक आविष्काराची आगळी अनुभूती येते.

**ग्राम्यता / अश्लीलता :** सीमावर्ती परिसरातील लोकवाड्यमय हे परंपरागत मानवी भाव-भावना अभिव्यक्तीला वाट मोकळी करून देणरे आहे. या परिसरात भाषिक संमिश्रता असल्यामुळे बऱ्याच वेळा माणसे भाषाव्यवहारात समोरच्या व्यक्तीला अनाकलनीय अश्लील भाषाप्रयोग करतात. तसेच शिमगा सणाच्या औचित्याने वर्षभर कोऱ्डलेल्या भावना प्रकट करण्याची परंपरेने मुभा दिलेली आहे. यासणाच्या निमित्ताने ज्येष्ठ-कनिष्ठ, गरीब-श्रीमंत, उच्च-नीच, लहान-थोर सातील दरी - संस्कृती विसरून मुक्तकंडाने ग्राम्यतेचा वापर करण्यात येतो.

अलिकड गंगा, पर्लिकड गंगा फेसाची केसाची

धर मजी..... केसाची १९

होळीच्या दिवशी मनाला वाटेल तशा काव्यात्मक शिव्या देऊन लोक बोंब मारतात.

**क्रियासंबंधता :** नृत्य, अभिनय, कष्टाची कामे करताना अथवा विधी संपन्न करताना लोकजीवनामधील भाषिक आविष्कार घडतात.

म्हणून कामातील थकवा जाणू नये, सोपे व्हावे, मनोरंजन घडावे अथवा फावला बेळ सत्कारणी लागावा अशा हेतूमधून लोकवाड्मयाचा आविष्कार होतो.

लोकवाड्मयातील घटक गायनानुकूल असतात. त्यामधून सूर जुळविणे सुलभ होते. पारंपरिक आविष्कारांमध्ये खुमासदारपणा वाढतो. श्रोते आकर्षित होतात, गायकाला प्रोत्साहन मिळते. नृत्य-नाट्य-अभिनयामध्ये ताल व लय पकडता येते. त्यामुळे रसिकांच्या हृदयाची पकड घेणे सोपे जाते. लोकवाड्मयाच्या ठेक्यातून श्रोत्यांचा मनाचा ठव घेतला जातो.

#### निष्कर्षात्मक समारोप :

पारंपरिक लोकजीवनातील सांस्कृतिक भाषावैभव सीमावर्ती लोकवाड्मयातून प्रतिर्बिंबित झाले आहे. परंपरागत मौखिक आविष्कार हेच लोकसाहित्यातील लोकांचे अस्सल अस्सल भावविश्व अनुभवण्याचे माध्यम आहे.

देगलूर परिसरातील लोकगीतांचे वैभव वृद्धिंगत करणारे घटक आधुनिक कथा, कादंबरी, कविता, नाट्य, विनोदी लेखन इ. मराठी वाड्मयनिर्मितीचे स्रोत आहेत.

आधुनिक काळातील लेखक-कर्वींच्या लेखनाचे बळ आणि प्रगल्थ वारसा लोकवाड्मय असून सीमावर्ती साहित्य सृजनासाठी लोकवाड्मयातून भवकम प्रेरणा मिळाली. मराठी लोकवाड्मयाचे विशेष हेच आधुनिक साहित्य लेखनाचे प्राणभूत विशेष (अर्थात काव्यगुण) आढळतात. यादृष्टीने मराठी लेखन विशेषांच्या निकषाधारे पारंपरिक लोकवाड्मयाचे मूल्यमापन महत्वाचे वाटते.

#### ३.१३ समारोप :

अशा प्रकारे सीमावर्ती लोकवाड्मयाचा विवेचक अभ्यास केल्यानंतर देगलूर परिसरातील समूहमनाचा, लोकजीवनाचा व लोकसंस्कृतीचा खरा आविष्कारच भाषिक समिश्रतेचा अनुभव देतो. या परिसरातील सांस्कृतिक ठेवा शोधताना भाषिक रसायन अभ्यासकांना प्रभावित करते. वैशिष्ट्यपूर्ण पारंपरिक लोकजीवन व पारंपरिक लोकसंस्कृती याप्रदेशाचे भाषिक वैभव आहे. या सांस्कृतिक जीवनविशेषांचे अनेक पैलू शोधण्यासाठी आपणास यापरिसरातील मौखिक आविष्काराचा उपयोग करावा लागतो. हे विधीप्रयोगाशी व क्रियासंबद्ध असल्याने लोकसंस्कृतीचा अभ्यास म्हणजे भाषिक अभ्यास होय. स्त्री-पुरुषांच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक जीवनाचे पैलू, लोकदैवत, विधीविशेष, अंधविश्वास, श्रद्धा, प्रथा, परंपरा, व्रत-वैकल्य, नवस-सायास इत्यादी सांस्कृतिक बाबी पारंपरिक लोकसंवितात सापडतात. म्हणूनच सीमावर्ती लोकवाड्मय हे खज्या अर्थाने समृद्ध व भवकम आहे, याची साक्षच ते देतात. लोकसाहित्यातील समृद्ध लोकवाड्मयाचा वारसा हेच या परिसराचे भाषिक वैभव आहे, असे म्हणजे अभ्यासक या नात्याने संयुक्तिक वाटते.

**विद्यावाती:** Interdisciplinary Multilingual Refereed Journal | Impact Factor 6.021(IJIF) | I/C Principal

#### संदर्भ सूची :

१. विडुल सुर्यवंशी (वाध्या) : वड्हरगा - यांची मुलाखत.
२. विडुल सुर्यवंशी (वाध्या) : वड्हरगा - यांची मुलाखत.
३. डॉ. बापुराव देसाई : लोकसाहित्य संस्कृती दर्शन पु. क्र. २०
४. सौ. सुनदाबाई कोकणे : वड्हरगा ता. देगलूर यांची मुलाखत.
५. सौ. शिवकांता शोळके : अंतापूर ता. देगलूर यांची मुलाखत.
६. सौ. केराबाई कोकणे : वड्हरगा ता. देगलूर यांची मुलाखत.
७. गुंडाअप्पा महाराज : लिंबा. ता. देगलूर यांची मुलाखत
८. सौ. नागरबाई पाटील : येरगी ता. देगलूर यांची मुलाखत
९. हानमा रावळे रा सांगवी ता. देगलूर यांची मुलाखत
१०. श्री. दत्तात्रेय राजूरे : लखडा ता. देगलूर यांची मुलाखत.
११. सौ. सागरबाई बोडके : करडखेड ता. देगलूर यांची मुलाखत.
१२. सौ. अनुसयाबाई पाटील : बोरगाव ता. देगलूर यांची मुलाखत.
१४. हानमा रावळे रा सांगवी ता. देगलूर यांची मुलाखत
१५. विडुल सुर्यवंशी (वाध्या) : वड्हरगा - यांची मुलाखत.
१६. सौ. राजश्री जाजनुरे : चाकूर ता. देगलूर यांची मुलाखत.
१७. सौ. सुरेखा देवकत्ते : कारेगाव ता. देगलूर यांची मुलाखत.
१८. सौ. कविता तमलूरे : तमलूर ता. देगलूर यांची मुलाखत
१९. सौ. चौतराबाई वाकडे : बळेगाव ता. देगलूर यांची मुलाखत
२०. सौ. अरुणा कोकणे : सावरगाव(नि) ता. देगलूर यांची मुलाखत
२१. सौ. प्रयागबाई : कावळगडा ता. देगलूर यांची मुलाखत
२२. सौ. हुल्लाबाई वाकडे : बळेगाव ता. देगलूर यांच्या मुलाखत
२३. देगलूर तालुक्यातील जेष्ठांची मुलाखत

#### संदर्भ ग्रंथ सूची:

१. डॉ. विश्वनाथ शिंदे : लोकसाहित्य-संशोधन आणि समिक्षा
२. डॉ. बापुराव देसाई : लोकसाहित्य संस्कृती दर्शन
३. य. ल. कारंडे : धनगरांची मेंद्रं, सुंबरान मांडिल
४. बाळासाहेब बळे : धनगरांच्या देवता - धुळोबा
५. रा. चि. ढेरे : लोकसंस्कृतीचे उपासक - पद्मगंधा

प्रकाशन-१९९६ १९.

६. प्रभाकर मांडे : लोकसंस्कृतीचे अंतःप्रवाह- गोदावरी

प्रकाशन-१९९७